

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई

नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालयासमोर, मुंबई- ४०० ०३२, दूरध्वनी क्रमांक — २२०२३१६१.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७.१२.२०१६ अनुसार, शासकीय/निमशासकीय सेवेतून गट-अ या पदावरून, रू.७६००/- ग्रेड पे पेक्षा कमी (सहाय्या वेतन आयोगानुसार) संवर्गीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने **Consultant** “Designing and Exhibitions” या पदाची नामिकासूची तयार करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

Consultant “Designing and Exhibitions” या पदासाठी, नामिकासूची तयार करण्याकरिता पुढीलप्रमाणे कामाचे स्वरूप व आवश्यक अर्हता नमूद करण्यात येत आहे.

नेमून दिलेल्या कामाचे स्वरूप:

१. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय संदेश प्रसारण मोहिमेंतर्गत कामे
२. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संपूर्ण राज्यभर प्रदर्शन आयोजित करणे
३. राज्यभर प्रदर्शनाचे नियोजन, आखणी आणि अंमलबजावणी करणे.
४. राज्यभर प्रदर्शने आयोजित करण्याकरीता आवश्यक असलेले प्रशासकीय, वित्तीय मान्यता यासंदर्भात कामे पार पाडणे.

वय, अर्हता व अनुभव :

१. उमेदवाराची वयोमर्यादा कमाल ५९ ते ६४ वर्षापर्यंत असावी.
२. नामांकित कला महाविद्यालयातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
३. उमेदवाराकडे प्रशासकीय आणि Creative Designing क्षेत्रातील सेवेत असताना संबंधित पदावरील कामाचा किमान
५ ते १० वर्षांचा अनुभव असावा.
४. करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
५. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू
अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.

पदसंख्या : एकूण- १ पद (गट अ - १)

कालावधी : नियुक्ती कालावधी १ वर्षाकरिता (आवश्यकतेनुसार कालावधी कमी/जास्त नूतनीकरण करता येईल)

मासिक पारिश्रमिक : शासन निर्णय दि.१७.१२.२०१६ मधील ड(१) अनुसार देय राहिल.

इतर अटी व शर्ती : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७.१२.२०१६ अन्वये विनियमित करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्ती लागू राहतील.

करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करता येणार नाही.

इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज, आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह दि.२० मे २०२२ पर्यंत उपरोक्त कार्यालयात सादर करावेत. पोस्टामार्फत विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारण्याचे/नाकारण्याचे तसेच निवड प्रक्रिया अंतिम करण्याचे अधिकार मा. महासंचालकांनी राखून ठेवले आहेत.

महासंचालक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय